

सहाय्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक १ जानेवारी, २००६ ते २६ फेब्रुवारी, २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना सुधारित निवृत्तीवेतनाचे लाभ देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक -न्यायाप्र-२०१५/एसएलपी/प्र क्र.५/ सेवा-४

मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक:-३ डिसेंबर, २०१८

प्रस्तावना-

सहाय्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक १ जानेवारी, २००६ ते दिनांक २६ फेब्रुवारी, २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना सुधारित निवृत्तीवेतनाचे लाभ देण्यासंदर्भात दि.४.९.२०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करावी असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्यानुसार खालीलप्रमाणे समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..

शासन निर्णय-

सहाय्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक १ जानेवारी, २००६ ते दिनांक २६ फेब्रुवारी, २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना सुधारित निवृत्तीवेतनाचे लाभ देण्यासंदर्भात वित्त विभागाने सादर केलेल्या मंत्रिमंडळ टिप्पणीचा तसेच प्रारूप शासन निर्णयाचा अभ्यास करुन, निर्णय घेण्याकरिता मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	
१.	अध्यक्ष	मा.मंत्री (वित्त)
२.	सदस्य	मा.राज्यमंत्री (वित्त)
३.	सदस्य	मा.राज्यमंत्री (सा.प्र.वि.)
४.	सदस्य	मा.अपर मुख्य सचिव (वित्त)
५.	सदस्य	मा.अपर मुख्य सचिव (सा.प्र.वि.)
५.	सदस्य सचिव	मा.प्रधान सचिव (ले.व को.)

३. समितीची कार्यक्षमता खालीलप्रमाणे राहिल.
- १) मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केलेला शासन निर्णयाचा मसुदा अंतिम करणे व त्यास मान्यता देणे.
- २) शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात धोरण ठरवणे व निर्णय घेणे.
४. समितीने आपला अहवाल समिती स्थापन केल्याच्या दिनांकापासून १ महिन्यात सादर करावा.

५. अशासकीय सदस्यास बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी प्रवासभत्ता व महागाई भत्ता शासन निर्णय, वित्त विभाग दि.३.३.२०१० अन्वये अनुज्ञेय राहिल. सदर खर्च वित्त विभागाच्या (खुद्द) लेखाशीर्षामधून भागविण्यात येईल.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१२०३१३१२५८५००५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अनुदीप दिघे)
शासनाचे उप सचिव

प्रत,

- १) अध्यक्ष, मा.मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव.
- २) प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
- ३) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ४) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई.
- ५) मा. राज्यपालांचे सचिव,
- ६) मा. मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- ७) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
- ८) अ.मु.स.(वित्त) यांचे स्वीय सहायक,
- ९) प्रधान सचिव(लेखा व कोषागारे) यांचे स्वीय सहायक.
- १०) मंत्रालयातील सर्व विभाग,
- ११) उप सचिव (सेवा), वित्त विभाग,
- १२) निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.